

सहायक महसूल अधिकारी संवर्गातून
नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने
दिलेल्या पदस्थापनेत अंशतः
बदलाबाबत (कोंकण विभाग)

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्रमांक: क्र.पदोन्न-२०२४/प्र.क्र.२३७/ई-९
मादाम काम मार्ग, हुतात्मा राजुगरु चौक
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक:- २५ जुलै, २०२५

वाचा:-

१) शासनाचे समक्रमांकाचे दि.१८.०६.२०२५ रोजीचे आदेश

शासन आदेश:-

कोंकण विभागातील खालील तक्त्यात नमूद सहायक महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचा-यास नायब तहसिलदार (राजपत्रित, गट-ब) या संवर्गात सन २०२४-२५ या निवडसुची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार खालील प्रमाणे प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या खुल्या प्रवर्गातील पदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात येवून त्यांना संदर्भ क्र.१ च्या आदेशान्वये देण्यात आलेल्या पदस्थापनेत प्रशासकीय कारणास्तव खालील तक्त्यात त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अंशतः बदल करून सुधारित पदस्थापना देण्यात येत आहे.

| अ.क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | दि.१८.०६.२०२५ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेली पदस्थापना | अंशतः बदलाने सुधारित पदस्थापना |
|--------|--------------------|--|--|
| १ | २ | ३ | ४ |
| १ | श्री.मधुकर ना.जाधव | नायब तहसिलदार (निवडणूक), १६० कांदिवली वि.स.म.सं., जि.मुंबई उपनगर | नायब तहसिलदार तथा जनसंपर्क अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, जि.ठाणे या रिक्त पदावर |

२. श्री.जाधव यांना तदर्थ पदोन्नती वाचा क्र.१ येथील आदेशात परिच्छेद क्र.३ येथे नमूद अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

३. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांनी सुधारित पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे व त्याबाबतचा अनुपालन अहवाल संबंधितांनी विभागीय आयुक्त, कोंकण यांचेमार्फत शासनास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७२५१७५६४९१११९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीकांत म.मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई.

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ५) मा. राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ६) अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
- ७) जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर/ठाणे
- ८) प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई.
- ९) जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई उपनगर/ठाणे
- १०) संबंधित आहरण व वितरण अधिकारी.
- ११) संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई यांच्यामार्फत)
- १२) सह सचिव (ई-९) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२